

August 3, 2024

To,
Corporate Relation Department
BSE Limited,
P. J. Towers, 1st Floor,
Dalal Street, New Trading Ring,
Rotunda Building, Fort,
MUMBAI – 400 001.

Dear Sir,

Ref: Company Code No. 500422.

Sub: Newspaper Publication of Notice of 47th AGM

Dear Sir.

The 47th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Saturday, August 24, 2024 through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) at 11.00 am and the remote e-Voting process, that is being provided by NSDL, would commence on Wednesday, August 21, 2024 at (9:00 a.m.) and ends on Friday, August 23, 2024 at (5:00 pm). Company has served notice of the same to all shareholders having registered their e-mail with the RTA or Depository Participant on August 01, 2024.

Further pursuant to Regulation 47 of SEBI Listing Regulations, the Company has given notice to shareholders by way of advertisement in newspapers viz Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) regarding completion of dispatch of Notice of 47th AGM by

Please find attached herewith the cutting of the Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers wherein the advertisement has been published for your reference and record

Thanking you.

Yours faithfully,

For TRANSCHEM LIMITED

(Neeraja Karandikar) Company Secretary

ACS- 10130 Encl: As above

Tel.: 022-2547 7077 Telefax: 022-2547 8601 E-mail: secretary@transchem.net Website: www.transchem.net

TVS MOTOR COMPANY LIMITED Registered Office: "Chaitanya" No. 12 Khader Nawaz Road Nungambakkam Chennai - 600006. CIN: L35921TN1992PLC022845 Website: tvsmotor.com Email: contactus@tvsmotor.com Ph: 044 28332115. Notice Of Loss Of Share Certificates

Notice is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated to have been lost or misplaced or stole and the registered holders / the legal heirs of the registered holders thereof have applied to the company for issue of duplicate share certificate(s) Folio No Share Cert. No. of Distinctive nos. Name of registered

	nos.	Snares	k	holder
C03227	1365 19609	500 500	1257181 TO 1257680 242281573TO 242282072	CHAUHAN NARAYANSINH SONASINH
with the respect	above sha of the sai	re certific d share	ates. Any person(s) who certificates should lodg	ng or dealing in any way o has/have any claim(s) in je such claim(s) with the yen above within 15 days

of publication of this notice, after which no claim will be entertained and the

Company will proceed to issue Duplicate Share Certificates. For TVS Motor Company Limited Place: Chennai K S Srinivasan Date: 18/07/2024 Company Secretary

> TRANSCHEM LIMITED (CIN: L24100MH1976PLC019327)

304 Ganatra Estate, Pokhran Road No. 1, Khopat, Thane - 400 601 Tel: 022-25477077 Fax: 022 25478601 e-mail: secretary@transchem.net website: www.transchem.net

Notice of 47thAnnual General Meeting (AGM) and Annual Report 2023-24

Notice is hereby given that the 47th AGM of Transchern Limited will be held on Saturday August 24, 2024 through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) at 11.00 am to transact business as set out in the Notice of AGM. The deemed venue for the 47th AGM will be the Registered Office of the Company.

MCA vide its circular No. 09/2023 issued dated September 25, 2023 read with other circulars

issued in the matter has dispensed with the requirement of dispatch of physical copies of Annual Report and allowed the Companies to hold AGM through VC/OAVM up to September 30, 2024. Accordingly, the Notice of the AGM along with the Annual Report for the year ended March 31, 2024 has been sent only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories. The electronic dispatch of the Annual Report has been completed on August 01, 2024. The Notice of the AGM along with the Annual Report for the year ended March 31, 2024 are also available on the Company's website www.transchem.net, web-site of BSE Limited at www.bseindia.com and the web-site of NSDL www.evoting.nsdl.com

The members are provided with a facility to cast their vote electronically on all resolutions set forth in the notice of 47thAGM using E-Voting system provided by NSDL. The remote E-Voting period would commence on Wednesday, August 21, 2024 (9.00 am) and ends on Friday August 23, 2024 (5.00 pm). During the period shareholders holding share either in physical or dematerialized form as on the cut-off date i.e. August 17, 2024 may cast their vote electronically Any person who acquires shares of the Companyand holds shares as on the cut-off date i.e. August 17, 2024, may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.com. The facility for E-Voting shall also be available to members attending the AGM through VC/OAVM, and those members who have not casted their vote through remote E-Voting may cast their vote during AGM.

Members who have cast their vote by E-Voting prior to the AGM can also attend the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again. The instructions on remote E-Voting are detailed in the note to the Notice convening the AGM, which is also available at website of Company, BSE Limited and NSDL

Members who has any query relating to the working of the Company may send it to the Company from their registered e-mail address mentioning their name, DP ID and Client ID/folio number, PAN, mobile number at secretary@transchem.net on or before August 19, 2024. The Chairperson would address those queries and give suitable replies during the AGM. For Transchem Limited

Date: August 01, 2024 Neeraja Karandikar Company Secretary (ACS 10130) Place: Thane

RISHABH ENTERPRISES LIMITED

CIN: L51909MH1984PLC217695 Regd. Office: Warden House, 340, J.J. Road, Byculla, Mumbai - 400 008

TEL: (91) 22 2302 7900 FAX: (91) 22 2307 7231 Website: www.rishabhenterprisesItd.com Email: cosec@rishabhenterprisesItd.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

(₹. in Lacs except EPS)

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
	30/06/2024 (Unaudited)	30/06/2024 (Unaudited)	31/03/2024 (Audited)
Total Income from operations (net)	1.77	1.86	7.36
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinery items)	0.27	(0.05)	2.29
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinery items)	0.27	(0.05)	2.29
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra ordinery items)	0.27	(0.05)	1.80
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	6.73	0.08	6.33
Equity Share Canital	100.00	100.00	100.00

Equity Share Capital 100.00 100:00 100.00 120.91 Reserves - Other Equity(excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year) Earning per share (before extraordinery items (of ₹ 10/-each) (a) Basic 0.00 0.18 0.03 0.18 (b) Diluted 0.03 0.00 Not Annualised

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formate of Quarterly Financial Results are available on the website of the stock exchange at www.msei.in and on the Company's website at www.rishabhenterprisesltd.com

(a) The above is an extract of the detailed formate of Quarterly Financial Results filed wit

(b) There is no change in accounting policies and hence there is no impact on Profit & Loss (c) No Exceptional or extra ordinery items adjusted.

For Rishabh Enterprises Limited Shashi Kumar Dujari Place : Mumbai Director (DIN 00116132) Date: 02/08/2024

Banas Finance Limited CIN: L65910MH1983PLC030142

NOTES:

Regd off: E-109, Crystal Plaza, New Link Road, Andherl (West), Mumbai MH 400053 IN Email Id: banasfin@gmail.comWebsite: https://banasfinance.wordpress.com Notice of the 41st Annual General Meeting of the Company to be held through Video

Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) NOTICE is hereby given that the 41" Annual General Meeting (AGM) of Banas Finance Limited will be held on Tuesday, August 27, 2024 at 03.00 P.M. (IST) through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ('the Act'); provisions of the Securities and Exchange Board of India (SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and the provisions of General Circular No. 20/ 2020 dated 5thay, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8ºApril, 2020; General Circular No. 17/2020 dated 13ºApril, 2020; General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 and latest being 09/2023 dated September

25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (MCA) and Circular No.

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/

P/2021/11 dated 15th January, 2021and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62

dated May 13, 2022, SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 5, 2023

and Circular No. SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by

SEBI and other applicable circulars issued by MCA/SEBI. Members participating through VC/OAVM

shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. In compliance with the above circulars, the Notice of the AGM together with the Annual Report will be sent to the Members electronically to the email IDs registered by them with the Depository Participant/

The Notice of the 41st AGM, and the Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the Company's website i.e. https://banasfinance.wordpress.com, on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com.

1. Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice: a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned

copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the Company's email id i.e. banasfin@gmail.com / RTA's email id i.e. support@purvashare.com b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID

or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. banasfin@gmail.com / RTA's email id i.e. support@purvashare.com

Alternatively Members may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

2. Manner of casting vote through e-Voting:

Place: Mumbai

Dated: 02.08.2024

a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through remote e-Voting facility at the AGM.

 In terms of SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020, e-Voting process will also be enabled for all individual demat account holders; by way of single login credentials, through their demat accounts / websites of NSDL and / or Central Depository Services (India) Limited or Depository Participant(s):

Instructions on the process of remote e-Voting and e-Voting at the AGM is provided as part of the Notice of the 41" AGM.

d) Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-Voting will be able to

vote electronically at the AGM. e) Members will be able to attend the AGM through VC / OAVM or at https://

www.evoting.nsdl.com.The detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is explained in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent

electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. For Banas Finance Limited

Girraj Kishor Agrawal Director DIN - 00290959

SHRI GURUDEV EN-TRADE LIMITED CIN: L29224MH1984PLC217693

Regd. Office: Warden House, 340, J.J. Road, Byculla, Mumbai - 400 008 TEL: (91) 22 2302 7900 FAX: (91) 22 2307 7231 Website: www.shrigurudeventrade.com Email: cosec@shrigurudeventrade.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER ENDED 30TH JUNE, 2024

		₹. in Lacs e	except EPS
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
Particulars	30/06/2024 (Unaudited)	30/06/2024 (Unaudited)	31/03/2024 (Audited)
Total Income from operations (net)	1.39	1.39	5.65
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinery items)	3.12	(1.12)	0.98
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinery items)	3,12	(1.12)	0.98
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra ordinery items)	3.12	(1.12)	2.23
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	5.23	0.87	4.31
Equity Share Capital	107.60	107,60	107.60
Reserves - Other Equity(excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	3	-	54.26
Earning per share (before extraordinery items (of ₹ 10/-each)	62 5350	8900488	S455.04000
(a) Basic	0.29	(0.10)	0.21
(b) Diluted	0.29	(0.10)	0.21
* Not Annualised			

(a) The above is an extract of the detailed formate of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formate of Quarterly Financial Results are available on the website of the stock exchange at www.msei.in and on the Company's website at www.shrigurudeventrade.com

(b) There is no change in accounting policies and hence there is no impact on Profit & Loss. (c) No Exceptional or extra ordinery items adjusted.

For Shri, Gurudev En-Trade Limited Shashi Kumar Dujari Place : Mumbai Director (DIN 00116132) Date: 02/08/2024



Dear Sir / Madam.

mentioned below.

Gadkari Chowk Branch, Opp. Shiv Sena Bhavan, Mumbai - 28 Tele: 022-2446 1138 Fax: 022-24469860 E-mail: brmgr16@mahabank.co.in/bom16@mahabank.co.in Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune - 5.

AG40/NPA/13(2)/Rahul k Surve/2024-25 Date: 01.08,2024 WITHOUT PREJUDICE DEMAND NOTICE UNDER SEC 13(2) By Read, Post A.D. /Speed post/Courier/E-mail/Dasti

 Mr. Rahul Kashinath Surve, Flat No. 2, Multani Mansion, M.M.G.S. Road, Dadar East, Mumbai, MH - 400014. Mr. Makarand Chintaman Tajane, 605, New Parishram CHS, Bhandar Galli, Mahim Mumbai, MH - 400016

Sub: Notice U/s. 13 (2) of Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Act 2002,

That you No. 1 have been sanctioned the credit facility by Bank of Maharashtra at your request. You No. 1 stood as borrower and mortgagor and you No. 2 stood as guarantor for repayment of the dues under in respect of the credit facilities granted to you No. 1 as

That the details of the credit facilities the securities charged in favour of the Bank and the present outstanding dues are as under (Rs. in Actual)

Sr.	Nature & Amt. of	Security/les	Present Outstanding	NPA
No.	Credit Facility		(as on 01.08.2024)	Date
1.	Term Loan- Housing Loan) (₹ 16,12,000.00)	All that pieces and parcel of the property of Residential Flat No. 511 on 4th Floor, D –Wing, Mathura Bhavan CHSL, 96, Dadasaheb Phalke Road, Dadar (East), Mumbai-400014. admeasuring 250 Sq. ft. Carpet (300 Sq. ft. built up) on the plot of land bearing No. 86 & 1/86 on Dadar-Naigaon Division, Bombay suburban District in the jurisdiction of the F/south Ward of Municipal corporation of Greater Mumbai. CERSAIASSET ID: 200000797792	₹ 14,97,101.05 Unapplied Interest: ₹ 48,360.00 Total:	30.07.2024

That in consideration of the said credit facilities availed, you have executed the necessary documents in favour of the bank including the following documents and also created charges and securities in favour of the Bank as above mentioned, mentioned.

Sr. No.	Documents Executed	Date of Document Executed
1.	Request letter for making credit facility available (RF 45)	29.01.2010
2.	Letter of Authority for adjustment of Deposit [Letter of set off] (F 273)	29.01.2010
3.	Guarantee (HLS D3)	29.01.2010
4.	Agreement for Housing Loan (RF 245 (B))	29.01.2010
5.	B2 - Balance and security confirmation letter by Borrowers	27.11.2023
6.	G2 -Balance and security confirmation letter by Guarantors	27.11.2023
7.	Receipt for Amount of Loan (F260)	29.01.2010
8.	Demand Promissory Note (RF 46/47)	29.01.2010

4. That you have failed to adhere to the terms and conditions of sanction and made defaults and accordingly your account has been classified by the Bank as NPA in accordance with the prescribed norms issued by Reserve Bank of India. In spite of our repeated demands, you have not paid the outstanding amount in your account. That in exercise of powers conferred on the Bank under the Act referred to above, you

are, therefore, hereby called upon to repay in full amount of Rs. 15,45,461.05 (Rupees Fifteen Lakh Forty Five Thousand Four Hundred Sixty One and Paise Five Only) plus unapplied interest @ 9.45% from date of notice to actual payment, for all facilities within 60 days from the date of receipt of this notice; failing which, the Bank shall exercise any and/or all the powers under Sub-Sec. 4 of sec. 13 of above Act, in which case you shall also be liable to further pay all costs, charges and expenses or other incidental charges thereof. The powers available under the Act inter alia includes-To take possession of the secured assets, wherein the security interest has been

created as abovementioned together with the right to transfer by way of lease, b. To take over the management of the secured assets including right to transfer by way

of lease, assignment or sale. To appoint any person as Manager to manage the secured assets, the possession of

which will be taken over by us and the Manager shall manage the secured assets and any transfer of secured assets shall vest in the transferee all rights in or in relation to, the secured assets, as if the transferee all rights in or in relation to, the secured assets, as if the transfer had been made by you. d. To write to or issue notice in writing to any person, who has acquired any of the

secured assets against which security interest has been created from whom any money is due or may become due to you to pay us the money.

Please take a note that as per Sec. 13 (13) of the Act, after receipt of this notice, you are restrained from disposing off or dealing with the securities without our prior written consent. . The borrower's attention is invited to provisions of sub-section 8 of Section 13 of the Act

in respect of the time available to redeem the secured assets. FOR Bank of Maharashtra Date: 01.08.2024

Authorized Officer & Assistant General Manager

For Advertising in **TENDER PAGES**

Contact

JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015

Landline No.:

67440215

ABHINANDAN ENTERPRISES LIMITED CIN: L17119MH1984PLC217694

Regd. Office: Warden House, 340, J.J. Road, Byculla, Mumbai - 400 008 TEL: (91) 22 2302 7900 FAX: (91) 22 2307 7231 Website: www.abhinandanenterprisesltd.com Email: cosec@abhinandanenterprisesItd.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

		(₹. in Lacs e	except EPS
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
Particulars	30/06/2024 (Unaudited)	30/06/2024 (Unaudited)	
Total Income from operations (net)	1,11	1.15	4.51
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinery items)	(0.47)	(0.75)	(0.91)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinery items)	(0.47)	(0.75)	(0.91)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra ordinery items)	(0.47)	(0.75)	(0.83)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	0.48	0.03	0.21
Equity Share Capital	115.50	115.50	115.50
Reserves - Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	55	93	(0.78)
Earning per share (before extra ordinery items (of ₹ 10/-each)			
(a) Basic	(0.04)	(0.06)	(0.07)
(b) Diluted	(0.04)	(0.06)	(0.07)
* Not Annualised	107 557	577 110	55 10

 a) The above is an extract of the detailed formate of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formate of Quarterly Financial Results are available on the website of the stock exchange at www.msei.in and on the Company's website at www.abhinandanenterprisesItd.com

) There is no change in accounting policies and hence there is no impact on Profit & Loss. No Exceptional or extra ordinery items adjusted.

For Abhinandan Enterprises Limited Shashi Kumar Dulari Place: Mumbai Director (DIN 00116132) Date: 02/08/2024

BHAIRAV ENTERPRISES LIMITED CIN: L51909MH1984PLC217692

Regd. Office: Warden House, 340, J.J. Road, Byculla, Mumbai - 400 008 TEL: (91) 22 2302 7900 FAX: (91) 22 2307 7231 Website: www.bhairaventerprises.com Email: cosec@bhairaventerprises.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024 (₹. in Lacs except EPS)

Particulars	Ended	Ended	Ended
Particulars	30/06/2024 (Unaudited)	30/06/2024 (Unaudited)	31/03/2024 (Audited)
Total Income from operations (net)	1.97	1.98	7.86
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinery items)	0.41	0.07	2.79
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra ordinery items)	0.41	0.07	2.79
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra ordinery items)	0.41	0.07	2.49
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	1.10	2.01	4.35
Equity Share Capital	100.00	100.00	100.00
Reserves - Other Equity (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)		64	86.96
Earning per share (before extraordinery items (of ₹ 10/-each)	LA MOST E	0718700	Po#10242400200
(a) Basic	0.04	0.00	0.25
(b) Diluted * Not Annualised	0.04	0.00	0.25

(a) The above is an extract of the detailed formate of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formate of Quarterly Financial Results are available on the website of the stock exchange at www.msei.in and on the Company's website at www.bhairaventerprises.com (b) There is no change in accounting polcies and hence there is no impact on Profit & Loss.

(c) No Exceptional or extra ordinery items adjusted. For Bhairay Enterprises Limited

Place : Mumbal Date: 02/08/2024

Shashi Kumar Dujari Director (DIN 00116132)

Quarter

Year

Quarter

(T) IDBI BANK

notice to you as under;

7th floor, IDBI Tower, World Trade Centre Complex, Cuffe Parade, Mumbai-400 005

IDBI BANK LTD. NPA MANAGEMENT GROUP.

Ref No.: IDBI/NFPIL/2024-2025/252 Eurotech Cylinders Private Limited (Mortgagor)

Date: July 12, 2024

Address: 502, Hiranandani Gardens, Powai, Mumbai - 400076, Delta Technology Street AND Plot No. EL-29, Trans Thane Creek Industrial Area; Mahape, Navi Mumbai Municipal Corporation, Thane-400701

Nitin Fire Protection Industries Ltd. (under Liquidation): Address: 501, Delta Technology Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai - 400076 AND 801 & 802, C-Wing, Neelkanth Business Park, Kirol Road, Vidhyavihar (W), Mumbai - 400076.

Shri Rahul Nitin Shah/ Shri Nitin M Shah: (Guarantors) Address: B/5, Neelkanth Dhara, 90 feet road, Garodia Nagar, Ghatkopar (East) Mumbai – 400077 AND Flat No. 201, 202 D-wing, 2nd floor, Kukreja Palace 2, Vallabh

Bagh Lane Extended, Near Police Ground, Ghatkopar East, Mumbai 400077 Notice of Sale of Immovable Secured Assets of Eurotech Cylinders Private Limited (the Mortgagor) situated at Mahape, Navi Mumbai, District-Thane in the State of Maharashtra under SARFAESI Act, 2002 The undersigned being the Authorised Officer of IDBI Bank Limited (IDBI Bank) give

The undersigned as an Authorised Officer of IDBI Bank, in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (the Act), issued Demand Notice under Section 13 (2) of the Act read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules 2002 (the Rules) dated December 04, 2017 to you to repay the amount mentioned in the Notice being Rs.191,62,32,060/-(Rupees One Hundred Ninety One Crore Sixty Two Lakh Thirty Two Thousand and Sixty only), together with further interest thereon with effect from November 02, 2017, at the contractual rates upon the footing of compound interest, within 60 days from the date of the receipt of the said notice. As you failed to repay the aforesaid amount, the undersigned in exercise of powers conferred under Section 13 (4) of the Act read with the Rules 8(1) of the Rules, took over the possession of the immovable secured assets of the Borrower situated at Plot No. EL-29, in the Trans Thane Creek Industrial Area, within village limits of Mahape and within the limits of Navi Mumbai Municipa Corporation, Taluka and Registration Sub-District Thane, District and Registration District Thane on February 05, 2024 the details of immovable secured assets are mentioned in Annexure hereto. The undersigned has issued the Possession Notice in compliance of Rule 8 (1) and Rule 8 (2) of the Rules.

Pursuant to taking over possession of the immovable secured assets of the Borrower, the undersigned propose to sell them. Accordingly, notice is hereby given to you under Rules 8 (6) of the Rules that the above mentioned immovable secured asset shall be sold after 30 days from the date of this notice by adopting any of the following methods mentioned in Rule 8 (5) of the Rules:

a) by obtaining quotations from the parties dealing in the secured assets or otherwise interested in buying such assets; or

b) by inviting tenders from the public; or c) by holding public auction including through e-auction mode; or

d) by private treaty.

However, you may pay the entire outstanding dues of Rs.191,62,32,060/-(Rupees One Hundred Ninety One Crore Sixty Two Lakh Thirty Two Thousand and Sixty only) together with further interest thereon with effect from November 02, 2017, as demanded through the demand notice dated December 04, 2017, and take back the possession of the immovable secured assets in question within the time limit specified herein above. In case you fail to pay the outstanding dues as demanded in the notice dated December 04, 2017 and in Possession Notice dated February 05, 2024 (published on February 10, 2024 in The Free Press Journal and Navshakti) together with further interest thereon with effect from November 02, 2017, within 30 days from the date of this Notice, the undersigned would be at liberty to proceed with the sale of the immovable secured assets by adopting any of the aforesaid methods as may be required in the best interest of IDBI Bank.

Please note that this notice is issued to you in terms of the Rule 8(6) of the Rules. Please acknowledge receipt. Encl: as above

Annexure

Details of immoveable secured Assets

Authorized Officer

IDBI Bank Limited

All that piece and parcel of plot of land admeasuring about 1000 sq. mtrs, bearing Plot No. EL-29, in the Trans Thane Creek Industrial Area, within village limits of Mahape and within the limits of Navi Mumbai Municipal Corporation. Taluka and Registration Sub-District Thane, District and Registration District Thane and bounded as follows:

On or towards the North; Plot No. EL-28 On or towards the South : Estate Road On or towards the East: Plot No. EL-42 On or towards the West: Estate Road

financial expansion and all buildings and structures thereon and all plant and machinery expansion in activities to the earth or permanently fastened to anything attached to the earth.

यनियन बैंक 🕼

Union Bank

Colaba Branch, Doulatram Mansion, Rambhau Salagaokar Marg, Colaba, Mumbai - 400 005. Ph: 83568 01682 Email- ubin0901687@unionbankofindia.bank Ref: CB/SARFAESI 13 (4)/15/2024-25 Date:30.07.2024

POSSESSION NOTICE Rule -8(1)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the Union Bank Of India, Daulatram Mansion, Rambhau Salagaonkar Marg, Colaba, Mumbai - 400005 under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred u/s 13 (12) read the rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 18.04.2024 calling upon the borrower M/s. Décor In Prop. Mr. Nitej Rama Karkera and proprietor Mr. Nitej Rama Karkera and Guarantor Mrs. Sarita Nitej Karkera to repay the amount mentioned in the notice being sum of Rs. 31,33,569/-(Rupees Thirty One Lakh Thirty Three Thousand Five Hundred Sixty Nine Rupees Only) as on 31.03.2024 plus further interest, incidental expenses, cost, charges, etc. in respect of Loan Account No. 565141000014121 within 60 days from the date of receipt of the said notice The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

Borrower and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on 30.07.2024 The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of

Union Bank of India, Mumbai Colaba Branch for an amount of Rs. 31,33,569/-(Rupees Thirty One Lakh Thirty Three Thousand Five Hundred Sixty Nine

Rupees Only) as on 31.03.2024 plus accrued /unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, cost, charges etc. till the date of final payment is made to the Bank. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE PROPERTY: Flat No. 602, 6th Floor, A Wing, Building "tulip", Mulund Tulip Co-op, Hsg. Soc. Ltd.

P.K. Road, Mulund (West), Mumbai - 400080 Adm, 474 Sq. Ft. Situated On The Na Land Bearing Survey No. 115(p) and 127, Hgissa No. 7(p), Village Nahur, Within The Registration District and Sub District of Mumbai. Boundaries: North: Factory Building, South: Human Fashion Factory & PK Road, East: Lane, West: B Wing Tulip Building. Date: 30.07.2024 **Authorised Officer**

Place: Mumbai

Union Bank of India

KORES (INDIA) LIMITED CIN: U21198MH1936PLC002494 Registered Office: 301/302, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai - 400 016

Phone: 022-69696800 Fax: 022 24476999 Email: secretarial@kores-india.com Website: http://kores.in

Notice is hereby given that the 89th Annual General Meeting of KORES (INDIA) LIMITED will be held

on Thursday, 22th August, 2024 at 5:00 P.M. at 4th Floor, Ashford Chambers (City Light Cinema Building). Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai- 400016 to transact the businesses as per the Notice sent to the Members of the Company. The physical dispatch of Notice along-with Annual Report has been completed on July 30, 2024. Book Closure: Pursuant to section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and

Share Transfer Books of the Company will remain closed from the 17th August, 2024 to 22th August, 2024 (both days inclusive) for the purpose of forthcoming Annual General Meeting. E-Voting: In compliances with Section 108 of the Companies Act. 2013 and Rules made thereunder and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries

of India, the Company is pleased to provide remote e-voting facility provided by the CDSL to its members

to cast their vote electronically on the resolutions set out in the Notice of the Annual General Meeting,

The E-voting period begins on 19th August, 2024 at 9:00 a.m. and ends on 21th August, 2024 at 5.00 p.m. During this period shareholders of the Company holding shares as on the cut-off date i.e. 16th August, 2024 can cast their vote electronically as provided by CDSL Any person, who acquire shares of the Company and becomes a member after the dispatch of the Annual General Meeting Notice and holds shares as on cut-off date, may obtain their login details by

sending a request at helpdesk evoting@cdslindia.com. The Procedure for e-voting has also been

mentioned in notice of Annual General Meeting. The members who will be attending the Annual General Meeting and who have not cast their vote through e-voting shall be able to exercise their voting right at Annual General Meeting. The facility for voting through poll paper shall be made available at the venue of Annual General Meeting. The members who have already cast their vote through remote e-voting may attend the meeting but shall not be

entitled to cast their vote at the Annual General Meeting. M/s. Roy Jacob & Co. Practicing Company Secretaries (Membership No. 9017 and COP No. 8220) has been appointed as scrutinizer for overseeing/conducting the remote e-voting and voting process in a By order of the Board

CS Sanjay Rane Date: August 2, 2024 Company Secretary & Head - Legal Place: Mumbai Membership No.: 12084

For Kores (India) Limited



अमृत महोत्सव एक परिवार एक बैंक BHAVANI SHANKAR RD. BRANCH: Brahman Seva Mandal Building, Dadar (W), Mumbai-400 028, Maharashtra. •Tel. No. (022) 24227511 •E-mail: Bom132@mahabank.co.in brmgr132@mahabank.co.in

•**Head Office**: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune-411 005, Maharashtra POSSESSION NOTICE (For Immovable Property) (Rule 8 (i)) WHEREAS the undersigned being the Authorized Officer of Bank of Maharashtra

under the Securitisation & Reconstruction of Financial Asset & Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred U/s. 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 06.05.2024 calling upon the Borrowers / Guarantors- 1) M/s. Poonam Collection, Prop. Bipin Bhogilal Khandol & Mrs. Saroj Bipin Khandol +Add. 1-Shop No. 9, Narendra Estate, Opp. Kamgar Stadium Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai-400 028; 2) Flat No. 21, 4th Floor A-wing, Inder Tower, Anex A & B, Co-op. Hsg. Soc., Ltd Gokahle Road, Dadar (W), Mumbai-400 028 to repay the amount mentioned in the Notice being ₹ 1,16,75,243/- (Rs. One Crore Sixteen Lakh Seventy Five Thousand Two Hundred & Forty Three Only) O/s. balance as on 06.05.2024 in addition to interest thereon w. e. f. 06.05.2024 at applicable rate of interest along with incidental expenses, costs, charges incurred / to be incurred within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrowers / Guarantors mentioned hereinabove having failed to repay the above mentioned due amount, notice is hereby given to the Borrowers / Guarantors mentioned hereinabove and to the public in general that the Authorised Officer of Bank of

him under Sub-section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this day 01.08.2024. The Borrowers / Guarantors in particular and the Public in General is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the **Bank of Maharashtra** for an amount mentioned above and interest thereon.

Maharashtra under the provisions of Section 14 of the SARFAESI Act, has taken Symbolic

Possession of the properties described herein below in terms of the powers conferred on

The Borrowers' attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY / SECURITY Residential Property Flat No. 21, 4th Floor, A Wing, Inder Tower, Anex A & B Co-op. Hsg.

Soc. Ltd., Mahim Area, Gokhale Road (South), Dadar, Mumbai-400 028. **Date**: 01.08.2024 **Authorized Officer** Place: Mumbai. **Bank of Maharashtra**

CLASSIFIEDS PERSONAL

CHANGE OF NAME I BISHAKHA

RAMAKRISHNAN alias

BISHAKHA MANASH

CHAKRABORTY alias BISHAKHA PATRA D/O. PATIT PABAN PATRA Ex-W/O, LAXMAN RAMAKRISHNAN R/O-601, Signature St. Andrews-Road Bandra, Mumbai Maharashtra-400050 got divorce from my-Ex-husband vide Decree No. A-1741 Of-2020 dated- 02/12/2021, Further I remarried with MANASH MRITYUNJOY CHAKRABORTY S/O MRITYUNJOY

CHAKRABORTY, 601-Signature St. Andrews Road Bandra, Mumbai Maharashtra- 400050 vide Marriage Registration Certificate No. 222 Dated-16/01/2024 changed my name to BISHAKHA MANASH CHAKRABORTY.

0040741585-3

I GAURAV AGARWAL S/O LAXMAN PRASAD AGARWAL R/O Flat-206 Shivarani-Heights Gokul **Housing Society** Gorewada Road Nagpur Maharashtra- 440013 changed my minor son's name VIVAAN **GAURAV AGRAWAL to** VIVAAN AGARWAL aged-5-Years. 0040741585-2

I RUTURAJ VINOD MOKAL

0040741585-1

S/O VINOD DHANAJAY MOKAL R/O-902/B Arihant-Residency Chunabhatti Sion Mumbai Maharashtra-400022 changed myminor daughter's name SAI RUTURAJ MOKAL ALIAS SAEE to SAEE RUTURAJ MOKAL aged-13-Years.

Whilst care is taken prior to acceptance of

"IMPORTANT"

advertising copy. It is not possible to verify its. contents. The Indian Express Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number

advertigement."

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड 🔊 SURYODAY

शारदा टेरेसेस, प्लॉट क्र. ६५, सेक्टर - ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४ वेबसाइट : https://www.suryodaybank.com दूर. क्र. : (०२२) ४०४३ ५८००

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

		तिमाही	तिमाहीअखेर	
अ. क.	तपशील	30.06.2028	30.06.7073	39.03.7078
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१प	रिचालनातून एकूण उत्पन्न	५५,८२७	४०,९१३	9,८०,८०९
२ व	गलावधीकरिता (कर, अपवादात्मक व			
3	तिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	9,262	६,३४२	२८,७५।
३ व	रपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व अतिविशेष			
ब	ाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	9,262	६,३४२	22,040
४ व	रपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व अतिविशेष			×
ब	ाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	७,००६	४,७६०	28,498
५ व	तलावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न			
(कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य			
स	र्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	टीप २ पाहा	टीप २ पाहा	टीप २ पाह
६ प्र	दानित समभाग भांडवल	१०,६२४	१०,६१६	१०,६२
७ रा	खीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गतवर्षीच्या	N 0000	A 02-30A A	
6	खापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	##१,६९,८७६	#8,86,246	##१,६९,८७१
८ सं	ोक्युरिटीज् प्रीमियम अकाऊंट	8,86,606	१,१८,६५३	१,१८,७२५
९ नि	व्वळ संपत्ती	8,64,334	१,४६,८३६	8,66,088
२० थ	कित कर्जे	2,38,048	२,५४,८४५	2,88,290
११ थ	कित पुनरावर्ती प्राधान्य शेअर्स	-	-	-
१२ व	र्ज समभाग प्रमाण	9.24	१.५६	8.30
१३ उ	त्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित			
ч	रिचालनाकरिता) (अपवादात्मक बाबींपूर्व व पश्चात)**			
3	i) मूलभूत	E. E 0	8.86	20.31
ब) सौम्यीकृत	E.44	8.86	20.89
१४ भ	isaल विमोचन राखीव	-	-	1-
१५ डि	इबेंचर विमोचन राखीव	-	-	

** संबंधित तिमाहीची आकडेवारी वार्षिकीकृत नाहीत

- वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ सहवाच सेवी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमत, २०६५ च्या विनियमत ६३ (२) अंतर्गत स्टॉक एक्सचेंत्रेसकहे दाखल करण्यात आलेल्या कालावधीकरिताच्या विस्तृत प्रारुपाचा सारांश आहे. कालावधीसमाप्तीकरिताच्या विनीय आकडेवारीचे संपूर्णप्रारूप स्टॉक एक्सचेंत्र वेबसाइट्स बीएसई www.bseindia.com प्राएसई www.nseindia.com व बँक वेबसाइट http://www.suryodaybank.com वर उपलब्ध आहे
- एकुण सर्वसमावेशक उत्पन्न व अन्य सर्वसमावेशक उत्पन्नाशी संबंधित माहिती आयएनडी एएस नुसार सादर करण्यात नाही जी बँकेस अजूनही लागू केलेली नाही.

दिनांक : ०१.०८.२०२४

ट्रान्सकेम लिमिटेड

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करि

डीआयएन : ०२३०३१३

(सीआयएन: एल२४१००एमएच१९७६पीएलसी०१९३२७) ३०४, गणात्रा इस्टेट, पोखरण रोड क्र.१, खोपट, ठाणे-४००६०१. दूर.०२२-२५४७७०७७ फॅक्स:०२२-२५४७८६०१, ई-मेल: secretary@transchem.net, वेबसाईट: www.transchem.net

४७वी एजीएम व वार्षिक अहवाल २०२३-२४ ची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **टान्सकेम लिमिटेड**ची ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, र ऑगस्ट, २०२४ रोजी स.११.००चा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओं कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. ४७व्या

एजीएमकरिता नियोजित ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती वितरणात आलेले विविध अडचणींमुळे परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजीचे एमसीए परिपत्रकानुसार वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत एमजीएम घेण्यास कंपनीस मान्यता वितरणाचे आवश्यकतेसह पाठविले जातील. तद्नुसार एजीएम सूचना व ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवाल ज्या सदस्योंचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलवर पाठविले आहे. वार्षिक अहवालाचे विद्युत वितरण **०१ ऑगस्ट, २०२४** रोजी पुर्ण करण्यात आले आहे एजीएम सूचना तसेच ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.transchem.net वेबसाईटवर, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि रनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

नएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग प्रणाली वापरून ४७व्या एजीएमच्या ठरावांवर विद्युत स्वरुपाने त्यांचे मत देण्याची सुविधा सदस्यांना दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग **बुधवार** २१ ऑगस्ट, २०२४ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या कालावधी दरम्यान नोंद दिनांक अर्थात १७ ऑगस्ट, २०२४ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात दे येईल. जर कोणी व्यक्ती **१७ ऑगस्ट, २०२४** रोजी कंपनीचे शेअर्स घेऊन भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ई-वोटिंग सुविधा सदस्यांकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना उपलब्ध होईल आणि त्यांनी ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसावेत.

एजीएमपुर्वी ई-वोटिंगने सदस्याने मत दिलेले असले तरीही त्यास व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार नाही. रिमोट ई-वोटिंगची माहिती एजीएम घेण्याच्या सूचनेत टीपमध्ये सविस्तर नमुद आहे. जे कंपनीच्या, बीएसई लिमिटेडच्या व एनएसडीए

कंपनीचे कार्यचलनाबाबत सदस्यास काही प्रश्न असल्यास त्यांनी त्यांचे नोंदणीकृत ई-मेलवरून त्यांच नाव, डीपीआयडी व क्लायंट आयडी/फोलिओ क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक नमद करून कंपनीकडे १९ ऑगस्ट, २०२४ रोजी पर्यंत secretary@transchem.net वर पाठवावेत. एजीएम दरम्यान श्नांची उत्तरे अध्याक्षांद्वारे दिले जातील

दिनांक: ०१ ऑगस्ट. २०२४ स्थळ: ठाणे

निरजा करंदीक कंपनी सचिव (एसीएस १०१३०)

ट्रान्सकेम लिमिटेडकरिन

गडकरी चौक शाखाः शिव सेना भवना समोर, मुंबई-४०००२८ दर.क.:0२२-२४४६११३८. फॅक्स:0२२-२४४६९८६0 ई-मेल: brmgr16@mahabank.co.in/bom16@mahabank.co.in

मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-५

दिनांक: 0१.0८.२०२४

एजी४०/एनपीए/१३(२)/राहुल के. सुर्वे/२०२४-२५ कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय मागणी सूचना कलम १३(२) अन्वये

आर.पी.ए.डी./स्पीड पोस्टदारे

?) श्री. राहुल काशिनाथ सुर्वे, फ्लॅटक्र.२, मुलतानी मेन्शन, एम.एम.जी.एस. रोड, दादर पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००१४.

चेंतामण ताजणे, ६०५, न्यु परिश्रम कोहौसो., भंडार गल्ली, माहिम, मुंबई, महाराष्ट्र-80008E

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत कलम १३ (२) अन्वये सूचना.

- तम्ही क्र.१ यांच्या विनंतीनसार आमच्यादारे खालील कर्ज सविधा मंजर करण्यात आले आहे. तम्ही क्र.१ यांना आमच्या **बँक ऑफ महाराष्ट्र**मधुन दिलेल्या क्रेडिट सुविधांच्या संदर्भात तुम्ही क्र.२ सह-अर्जदार म्हणून परतफेडीसाठी जबाबदार आहात.
- कर्ज सविधा, बँकेच्या नावे आकारण्यात आलेले रोख आणि सध्याची थकबाकी यांचा तपशील

			(रुप	ये प्रत्यक्षात)
अ. क्र.	स्वरूप व कर्ज सुविधा रक्कम	प्रतिभूती	विद्यमान थकवाकी (१.८.२०२४रोजी)	एनपीए दिनांक
१.	मुद्दत कर्ज – (गृहिनिर्माण कर्ज) (रु.१६,१२,०००.००)	पलॅट क्र.५११, ४था मजला, डी विंग, मथुरा भवन कोहीसोलि., ९६, दादासाहेब फाळ्के गेड, दादर (पुन), मुंबई-४०००१४, क्षेत्रफळ २५० ची.फु. कार्पेट (३०० ची.फु. विल्टअप), जमीन क्र.८६ च १/८६, दादर-नागाव विभाग, मुंबई उपनगर जिल्हा, बुह-मुंबई महानगरपालिकेच्या फ/दक्षिण वॉर्डच्या न्वायक्षेत्रात असलेल्या जांचे सर्व भाग व खंड. सरासरी ॲसेट आयडी: २०००००७९७५९९९	खाते पुस्तक शिक्षकः रू.१४,९०,१०१.०५ लागू न केलेले व्याजः रू.४८,३६०.०० एकुणः रू.१५,४५,४६१.०५	\$0.09.7078

घेतलेल्या कर्ज सविधा विचारात घेऊन: तम्ही बँकेच्या नावे खालील कागदपत्रे अंमलात आणली आहेत आणि वर नमुद्र केल्याप्रमाणे बँकेच्या नावे शुल्क आकारले आहे आणि प्रतिभृती तयार केल्या आहेत.

अ.क्र.	केलेली कागदपत्रे	दस्तावेजाचे कार्यान्वीत दिनांक
8	क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती पत्र (आरएफ४५)	२९.०१.२०१०
२	ठेवींच्या समायोजनासाठी प्राधिकरणाचे पत्र (लेटर ऑफ सेट ऑफ)(एफ२७३)	२९.०१.२०१०
ş	हमी (एचएलएस डी३)	२९.०१.२०१०
γ	गृहकर्जासाठी करार (आरएफ२४५ (बी))	२९.०१.२०१०
ų	बी२ - कर्जदारांद्वारे शिल्लक आणि सुरक्षा पुष्टीकरण पत्र	२७.११.२०२३
ξ	जी२ - हमीदारांद्वारे शिल्लक आणि सुरक्षा पुष्टीकरण पत्र	२७.११.२०२३
ঙ	कर्जाच्या रकमेची पावती (एफ२६०)	२९.०१.२०१०
۷	डिमांड प्रॉमिसरी नोट (आरएफ४६/४७)	२९.०१.२०१०

तुम्ही मंजुरीच्या अटी व शर्तींचे पालन करण्यात अयशस्वी झाला आहात आणि कसूर केली आहे आणि त्यानुसार तुमचे खाते रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या विहित नियमांनुसार बँकेने एनपीए म्हणून वर्गीकृत केले आहे.

आमची वारंवार मागणी करूनही तुम्ही तुमच्या खात्यातील थकबाकीची रक्कम भरलेली नाही

वर नमद केलेल्या कायद्यांतर्गत बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, म्हणून, तुम्हाला याद्वारे पूर्ण रकमेची परतफेड करण्याचे आवाहन केले आहे, ही सूचना मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत गृहकर्ण सुविधेसाठी रू. १५,४५,४६१.०५ (रुपये पंधरा लाख पंचेचाळीस हजार चारशे एकसप्ट आणि पैसे पाच फक्त) अधिक लागू न केलेले व्याज ९.४५% प्र.व., त्यात अयशस्वी झाल्यास, बँक वरील कायद्यातील कलम १३ च्या उप-कलम ४ अंतर्गत कोणतेही आणि/किंवा सर्व अधिकार वापरेल, अशा परिस्थितीत तम्ह्र सर्व खर्च, शुल्क आणि खर्च किंवा इतर आनुपंगिक शुल्क भरण्यास देखील जबाबदार असाल. कायद्यांतर उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये इतर गोष्टींचा समावेश होतो-

- ा. प्रतिभृत मालमत्तेचा ताबा घेणे, ज्यामध्ये वरील नमूद केल्याप्रमाणे प्रतिभृत व्याज तयार केले गेले आहे आपि लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्याचा अधिकार आहे.
- प्रतिभृत मालमत्तेचे व्यवस्थापन ताव्यात घेणे, ज्यात भाडेपट्टी, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्या अधिकार समाविष्ट आहे.
- . प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापक म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करण्यासाट ज्याचा ताबा आमच्याकडून घेतला जाईल आणि व्यवस्थापक प्रतिभूत मालमत्तेचे व्यवस्थापन करील आणि प्रतिभृत मालमत्तेचे कोणतेही हस्तांतरण हस्तांतरित करणाऱ्याकडे किंवा त्यासंबंधीचे सर्व अधिकार असतील प्रतिभत मालमत्तेत, जसे की हस्तांतरित करणाऱ्याचे सर्व अधिकार किंवा संबंधित, प्रतिभत मालमत्ता, जसे की हस्तांतरण तुम्ही केले आहे.
- कोणत्याही व्यक्तीला लेखी पत्र लिहिणे किंवा सूचना जारी करणे, ज्याने कोणत्याही प्रतिभृत मालमत्तेचा ताब घेतला आहे ज्याच्या विरुद्ध प्रतिभृत व्याज निर्माण केले आहे ज्यांच्याकडून पैसे देय आहेत किंवा आपल्यार पैसे देण्यास कारणीभत ठरू शकते.
- कृपया लक्षात घ्या की अधिनियमाच्या कलम १३(१३) नुसार, ही सूचना मिळाल्यानंतर, तुम्हाला आमच्या पूर् लेखी संमतीशिवाय प्रतिभतीची विल्हेवाट लावण्यास किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.
- प्रतिभृत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात कायद्याच्या कलम १३ मधील उप-कल ८ मधील तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

देनांक: ०१.०८.२०२४ बँक ऑफ महाराष्ट्रकरि सही/

प्राधिकत अधिकारी व सहाय्यक महाव्यवस्थाप



client MR. TUKARAM GENA. ather LATE GENAJI NIROJ

ADVOCATE B. K. MISHRA

DHAUNDE who is only legal here of h DHAUNDE, who was owner of pre tuated at Swapnapurti SRA Co.op. Hs Soc. Ltd., Building No. 29, Flat No. 504 MMRDA Colony, Kukreja Naga agababa Nagar, Vashinaka, Chemb Mumbai - 400074 was expired on 27-12 2012 and after his death the above sa perty transfer in my name in the ve 018, but still if anyone have any objectior the above said property please contactor 8454920758 within 7 days from the date

PUBLIC NOTICE

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, डंकन इंटरनॅशनल (इंडिया) लिमिटेड यांच्या नावे नोंद असलेले श्री निर्मल कमर्शियल लिमिटेडचे भाग प्रमाणपत्र क्र.१११७२ ते १११९४ चे शेअर्सकरिता २३ भाग प्रमाणपत्र हरवले आहेत आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर शेअर्सकरिता दय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दावा असल्यास कृपया निर्मल इमारत, २४१/२४२ बॅकबे रिक्लेमेशन, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे आजच्या तारखेपासून **१५ दिवसात**

निर्मल इमारत येथील जागे समोर कर्ज घेण्यासाठी भागप्रमाणपत्र तारण ठेवलेले

B FINSERV बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सेरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत ५ वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४११०१४. मुंबई शाखा : ७ वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र. ७०२, मरोळ मरोशी रोड, संकस्थ पाडा वेल्केअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००५९, भारत पंढरपूर **ाखा :** पहिला मजला महावीर नगर चप्पल लाईन आयसीआयसीआय बँकेजवळ पंढरपूर ४१३३०४ महाराष्ट्र, **पुणे शाखा :** सी/४ प्लॉट नं. १२, कोहिनूर इस्टेट हौ.सो. मु

रोड, कमल नयन बजाज गार्डन जवळ, वाकडेवाडी, पुणे - ४११००३, **नागपूर शाखा :** ३रा मजला, खुळुर चेंबर्स, ३०४ आणि ३०५ मुंजे चौक, सीताबुल्डी, नागपूर-४४००१२ **जळगाव जामोद शाखा :** पहिला मजला पूनम चेंबर्स नवी पेठ, ४६/४७ बँक स्ट्रीट, महाराष्ट्र, ४२५००१, **वर्घा शाखा :** गुलमोहर कॉम्प्लेक्स, बॅचलर रोड, एएम नाका, पिपरी ार्धा, महाराष्ट्र ४४२००१, **अहमदनगर शाखा :** दुसरा मजला, मुकंद आयकॉन, टिळक रोड, आयुर्वेद हॉस्पिटल समोर, अहमदनगर - ४१४००१ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना मेसर्स बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे अधिकृत अधिकारी म्हणून अधोस्वाक्षरी केलेले, याद्वारे कर्जदार/सह-कर्जदारांना पुढील सूचना देते जे त्यांचे दायित्व पूर्ण करण्या भयशस्वी ठरले आहेत म्हणजे मुद्दलाची परतफेड करण्यात तसेच तेथे जमा झालेले व्याज आणि इतर शुल्क भरण्यास असमर्थ ठरले आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड-यांना गृहकर्ज/मालमत्तेवरील कर्जे दिली आहेत आणि परिणामी कर्जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ (२) अन्वये सचना पाठविण्यात आल्या होत्या आणि त्यांच्य शेवटच्या ज्ञात पत्यांवर त्याबाबतचे नियम जारी करण्यात आले होते, परंतु वया परत केल्या गेल्या नाहीत/ वितरीत केले नाही, जसे की कर्जदार/सह-कर्जदारांना या प्रकाशन सूचनेद्वां सुचित केले जाते /सुचविले जाते की त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या कर्ज सुविधा अंतर्गत त्यांची थकबाकी भरावी.

6 16	9	
कर्ज खाते क्र./ कर्जदार / सह-कर्जदार / जामिनदाराचे नाव व पत्ता	प्रतिभूत / तारण स्थावर मालमत्ता/ लागू मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम
शाखा: मुंबई, कर्ज खाते क्र.४०५एचएसएलईसी६८३३३३ १. आकाश जंगले (कर्जवर) पत्ता - पलॅट क्र. ६०१, प्लॉट क्रमांक २४, सेक्टर- २१, उलवे, नवी मुंबई -४१०२०६	मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमतेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक ०१, तळमजला, शरयू इमारत, प्लॉट ८७, सेक्टर २, उलवे, नवी मुंबई, रायगड महाराष्ट्र-४१०२०६	२५ जुलै २०२४ आणि रु.२८,९३,९२६/ - (रुपये रूपये अड्डावीस लाख त्र्याण्णव हजार नऊशे सव्वीस फक्त)

कर्ज खाते क्र.एच४०५एचएचएल०६४४१३० **१. अक्षय दिलीप** (मयताचे कायदेशीर उत्तराधिकारी च्या मार्फत) **(कर्जदार)** ना - ६०३ ए१ विवेत्रा कॉसप्रॉस क्लासिक ब्रम्हांड पाटीलपाडा लिंक रोड रू विर्स समोर, पाटीलपाडा, जीबी रोड, ठाणे पश्चिम, महाराष्ट-४००६०७.

असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक ७०३, सातवा मजला, बं विंग, बेलिया इमारत, होरायझन फ्लोरा, भाईंदरपाडा, इम्पीरियल स्केअर इमारत जवळ, जी.बीइ. रोड, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र ४००६१५ गलमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले

सावंगी मेघे, मौजा क्र. १३८, पो.ह.क्र. १९, ग्रामपंचायत

कार्यालयाच्या मागे, स्वांगी मेघे, वर्धा, ता. जिल्हा. वर्धा

लमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड

रु.३९,९८,८५१/- (रुपये एकोणचाळीस लाख अञ्चाणाः हजार आठशे एकावन्न फक्त) २५ जुलै २०२४ आणि

फक्त)

२५ जुलै २०२४ आणि

रु.२४,००,३०९/- (रुपये

२५ जुलै २०२४ आणि

रु.६,१५,२३२/- (रुपटे

सहा लाख पंधरा हजार

दोनशे बत्तीस फक्त)

२६ जलै २०२४ आणि

रु. ३०,४७,७२०/- (रुपये तीः

ाख चौदा हजार चारशे सत्त्याऐंड

२५ जुलै २०२४ आणि

रु.१०,४०,५८१/- (रुपये

टहा लाख चाळीस हजार

पाचशे एक्याऐंशी फक्त)

फ्क्त)

चौतीस फक्त)

२६ जलै २०२४ आणि

एकोणनव्वद फक्त)

२५ जुलै २०२४ आणि

शाखा : पंढरपर. साजा . २७२५ू., कर्ज खाते क्र.एच५३१आरएलपी०२३३०६७ १. दगडू शामराव शिर्के (कर्जदार) आहे: सीटीएस क्रमांक २१६८ (त्याचे जुने मनपा घर क्रमांक १०३९/ए) एकण **रु.९,६२,१२०/-** (रुपये नउ क्षेत्रफळ ५७ चौ. मीटर, तहशील कार्यालयाजवळ, ता. सांगोला जि.-सोलापू रे. रतन दगडू शिर्के (सह-कर्जदार) लाख बासष्ट हजार एकशे वीर सांगोला, महाराष्ट्र-४१३३०७. पूर्व :- रस्ता, पश्चिम : सीटीएस क्र. २१६७, उत्तर ात्ता - लोहार गल्ली सांगोला, ता.सांगोला, जि.सोलापर-४१३३०७ सीटीएस क्र. २१६९, दक्षिण: सीटीएस क्र. २१६५ मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे कर्ज खाते क्र.एच४७२एचएलडी०६७६४४१ आणि एच४७२एचएलटी०७२३६३६ वर्णन केले आहे: भूखंड क्रमांक ८-ए, फील्ड सर्व्हे क्र. १४३, मौजा

. गिता विकास वानखडे (कर्जदार) **२. विकास मोक्षचंद्र वानखडे (सह-कर्जदार)** पत्ता - द्वाराः गजानन ठाकरे, सखकर्ता गगरी, चैतन्य कॉलनी, वार्ड क्र.१, वर्धा, फ्लॅट क्र.३, महाराष्ट्र-४४२००१. ाखा : रेव्हर, कर्ज खाते क्र. ४वाय४आरएमएसएफएल५६६६५३

कर्ज खाते क्र. एच४०२एचएचएल०४८४९५७ आणि एच४०२एचएलटी०४८९३५१

. मनिष कमलाकर कुलथे (मयताचे कायदेशीर उत्तराधिकारी च्या मार्फत) (कर्जदार)

कर्ज खाते क्र. एच००१एचएचएल०४७४०६२ आणि एच००१एचएलटी०४७८५१३

सुरेखा कमलाकर कुलथे (सह-कर्जदार)

२. रिम्पी मनिष पाटील (सह-कर्जदार)

कूर विलेज, कांदिवली-पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४००१०१.

शाखा : मुंबई. कर्ज खाते क्र. ४०५एचएसएल७९२६०८३४ आणि

गाखा : पुणे, कर्ज खाते क्र. ४०२एचएसएल०१०२८६३८८५ आणि

a.ए ४०३, कोंडवे धावडे, अंजली जवळ, पुणे, महाराष्ट्र-४११०२३.

शाखा : पुणे, कर्ज खाते क्र. एच४०२एचएचएल०७६१६०९ आणि

एच४०५एचएलटी०८१४९३३ आणि एच४०५एचएलटी०८१४९३४

२. सुवर्णा विश्वास क्षिरसागर (सह-कर्जदार)

. आर्या स्टाफिंग ॲण्ड सर्विसेस प्रा.लि. (सह-कर्जदार)

कर्ज खाते क्र. एच४०६एचएलडी११२११०१ आणि

त्ताः घर क. ३८ /बी. पोलिस लाईन टाकळीच्या मागे. नागप

iiधी लेआउट जाफर नगर, काटोलरोड, महाराष्ट्र-४४००१३

कर्ज खाते क्र. एच४०२एचएचएल०९८७७५४ आणि

ताः फ्लॅट क्र.११०८ ए-इमारत वेंकटेश क्लासिक, गटक्र.१

हांडेवाडी-हडपसर रोड, हांडेवाडी चौक, औताडवाडी

२. सरम्मा पालाखाल वर्गीस (सह-कर्जदार)

(यांचे मालक/अधिकृत स्वाक्षरीकर्ता/व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत)

शाखा : अहमदनगर,

शाखा : नागपूर,

च४०६एचएलटी११२८९९०

एच४०२एचएलटी०९९२८४७

विनोद यशाोधन चव्हाण (कर्जदार)

रसिंगी, पुणे, महाराष्ट्र-४१२३०८.

. आरती विनोद चव्हाण (सह-कर्जदार)

. टिन् पालाखाल वर्गीस (कर्जटार)

८०५टीएसएच७९५३०००५ १. निर्तेद्र के शर्मा (कर्जदार)

४०२टीएसएच०१०२८७४२८६

. परवीन कैसर दारवे (कर्जदार)

बीएआरसी कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र-४०००९४.

लमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन आणि एच४एक्स३एफआरएल०३३९०५८ केले आहे: भूखंड क्रमांक ०८ (दक्षिण बाजूचा भाग), जी. क्रमांक ७०१, ३, बिल्ड क्षेत्र १३९.५० चौ.मी., रावेर शिवार, ता. रावेर, जि. जळगाव २. सुरेश घनश्याम माखिजा (सह-कर्जदार) रावेर महाराष्ट्र - ४२५५०८. पूर्व : भूखंड क्रमांक ७, पश्चिम: रस्ता, उत्त - जी.क्र.७०१, पी.एन.बी. समर्थ नगर, रेव्हर, समर्थ नगर, ता.रेव्हर-४२५५०८ प्लॉटचा भाग, दक्षिण : भूखंड क्रमांक ९ ालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सव

७०४, ७वा मजला, विंग / इमारत - सी, व्हाईट लाख सत्तेचाळीस हजार सातश् स्टोन, नवीन गट क्र. ११९० आणि ११९१ पत्ता - ७०४, ७वा मजला, विग/इमारत-सी, व्हाईट स्टोन, नवीन गट क्र.११९० आणि ११९१, जुना गट क्र.२१९३ आणि २१४२, वाघोली, पुणे, महाराष्ट्र-४१२२०७. जुना गट क्र. २१९३ आणि २१४२, वाघोली गालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व २६ जुलै २०२४ आणि खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक ३०३, तिसरा .**५४,१४,४८७/ -** (रुपये चोपः मजला. ए - विंग. साई सिमरन. प्लॅटिनम प्राईड जवळ

न्तॉटक्रमांक १६३, सेक्टर ४, नवी मुंबई, करंजडे, पनवेल

भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक

ताः प्लॉटक्र. ३६, फ्लॅटक्र. ३०३, लक्ष्मी अपार्ट, सेक्टर-२२, कामोठे, नवी मुंबई, महाराष्ट्र 880209. कर्ज खाते क. ४०५एचबीटीईएच१२८५२८ आणि ४०५एलटीडीईएच२५३४५३ गंदिवली, मुंबई, महाराष्ट्र-४००१०१ . **सुनिता मनिष फारकासे (सह-कर्जदार)** पत्ताः फ्लॅट १बी/७०२ आरएनए एन जी सनसिटी फेज-०

२५ जुलै २०२४ आणि मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग ₹.48,38,८३६/-व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक ७०२. वा मजला विंग - बी, इमारत क्रमांक १, आरएन (रुपये एकावन्न लाख एनजी सनसिटी, कांदिवली पूर्व मुंबई, मुंबई, महाराष्ट्र एकोणचाळीस लाख ४००१०१ आठशे छत्तीस फक्त

शाखा : मुंबई, कर्ज खाते क्र. एच४०५एचएचएल०९२०७९६ आणि गलमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्ण-. नरेश आनंद चांदूरकर (कर्जदार) केले आहे: फ्लॅट क्रमांक ६०८, ६वा मजला, एफ - विंग, स्काय सिटी, फेज - १, इमारत क्र. २, रिद्धी विनायक जवळ, गाव - निलेमोर, विरा निशा नरेश चांदूरकर (सह-कर्जदार) पश्चिम जि. पालघर, महाराष्ट्र-४०१३०३ त्ताः फ्लॅट क्र. ११९ मंदारेश्वर अपार्ट, नारिंगी, बायपास रोड, नारिंगी बायबासच्य गाखा : मुंबई, कर्ज खाते क्र. एच४०५एचएचएल०२६५९४७ आणि रच४०५एचएलटी०२७१३७६ . नि्झम उमेरअली शेख (कर्जदार) . तमन्ना निझमुद्दीन शेख (सह-कर्जदार) पत्ताः प्रोग्रेसिव्ह सिग्नेचर बी विंग लॅट क्र.११०, प्लॉट क्र.५३/५४, सेक्टर-०६, नवी मुंबई - ४००७०१

मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे २४ जुलै २०२४ आणि वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक १९०, १ला मजला, बी - विंग, रु.६२.०१.३६६/- (रुपये प्रोग्रेसिव्ह सिम्नेचर कोहौसोलि, प्लॉट क्रमांक ५३ आणि ५४, सेक्टर बासष्ट लाख एक हजार तीनः ०६, घणसोली, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०१

मालमतोची अनमची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे **रु.३०,३१,५६३/-** (रुपये तीस वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक ७०१, क्षेत्र ४७३ चौरस फूट, ओपन गाव- पाले-१, अंबरनाथ (पू), ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१

मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक ४०३, चौथा . पंकज धनराज साळुंखे (कर्जदार) पत्ताः अ.क्र.५/३ सोनाई पार्क फ्लॅट मजला, विंग - ए, सोनई पार्क, सर्व्हे क्रमांक ३, हिसा

रु.२१,६६,१५८/- (रुपये एकवीस लाख ।।लमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग २५ जुलै २०२४ आणि व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्र. १४०१, १४ **रु.४९,३०,०३४/-** (रुपये वा मजला, इमारत क्र.डी, एलिना लिव्हिंग अ.क्र. एकोणपन्नास लाख तीस हजा

४३, आणि इतर मोहम्मदवाडी, पुणे, महाराष्ट्र-

सर्वे क्र.१८पी आणि १९पी रोड, कोंढवा बुद्रुक, पुणे, महाराष्ट्र-४११०४८. गलमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्ते शाखा: पुणे, कर्ज खाते क्र. ४०२एचएसएल०१०१२३६२२७ आणि . पूनम विजयकुमार काळे (कर्जदार) **. सुनिल सुबोध कुमार (सह-कर्जदार)** पत्ताः पत्तॅट क्र. ३०६ डी विंग, ३रा मजला, वृंदाबन सोसायटी, हूरोड बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज किवळे जवळ, बँक ऑफ इंडिया, देह रोड, महाराष्ट्र-४१२१०१. गाखा : मुंबई, कर्ज खाते क्र. एच४०५एचएचएल०७९७०४२ आणि

सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट **ह.४३,५२,५६७/-** (रुपये त्रेचाळी क्रमांक ३०६, २ रा मजला, इमारत - र्ड लाख बावन्न हजार पाचशे सदसष्ट वृंदाबन, सर्व्हें क्र.४४एन२/१, किवळे, पुणे, फ्क्त) ालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड २४ जुलै २०२४ आणि असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्रमांक ७०१, ७वा मजला, डी **इ. ३२,३३,३८९/-** (रुपये बत्ती - विंग, मंगेशी सिटी कॉम्प्लेक्स, मुरली कुंज २ कोहौसोलि

संकेत सुभाष झगडे (कर्जदार) . प्रियांका शाम गायकवाड (सह-कर्जदार) पत्ताः फ्लॅट क. ७०१ डी विंग. मंगेश सिटी कोळीवली, श्री कॉम्प्लेक्स चौकाजवळ, कल्याण (पश्चिम) ज-१, कोळीवली रोड, श्री कॉम्पलेक्स जवळ, ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०१. शाखा : मुंबई, कर्ज खाते क्र. एच४०५एचएचएल०१५९०२९ आणि एच४०५एचएलटी०१८०६३२ १. संतोष विठ्ठल मडगाव (कर्जदार) त्ताः फ्लॅट क्र.डी-४०१. ४था मजला, डी-विंग, शिवकांता इमारत, आदी आरंभ, अंबरनाथ पर्व

ताबीश कैसर दारवे (सह-कर्जदार) पत्ताः फ्लॅटक्र.बी१२-५०२, ५वा मजला, आर युफोरिया

ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१ मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व **भाग व खंड असे वर्णन केले आहे:** फ्लॅटक्र.४०१ चौथा मजला, डी - विंग, शिवकांता इमारत, आवि आरंभ, अंबरनाथ जीए, अंबरनाथ पूर्व, ठाणे.

इ.२५,६७,१००/- (रुपये चिवीस लाख सदुसष्ट हजार एव फक्त)

कर्ज खाते क्र. एच४४१एचएलडी०९६१७०० आणि सिटी सर्व्हें क्र. ४९८०/बी, एच. क्रमांक ६८१४, क्षेत्रफळ ३६.९ चौ. मी, अहमदनग एच४४१एचएलटी१०२७८६२ . सपना चेनसुख भंडारी (कर्जदार) २. चेनसुख रमेश भंडारी (सह-कर्जदार) त्ताः घर क्र.६८१४, जुन्या कोर्ट जवळ, टांगे गल्ली नग सर्व्हे क्र. ४९७४. अहमदनगर, महाराष्ट्र - ४१४००१. **शाखा : मुंबई, कर्ज खाते क्र. एच४०५एचएलडी०९७७०७१** आणि एच४०५एचएलटी१०००९०७ ८. संदीप श्रीरंग साळुंखे (कर्जदार) . सारिका संदीप साळुंखे (सह-कर्जदार)

ताः रामचंद्र नगर क्र.२, चाळ क्र.१८, खोली क्र.३, नितीन कंपनी समोर. ठाणे. महाराष्ट्र-४००६०२

₹.१५,३८,२२१/-महानगरपालिका हद्दीत. या संपूर्ण जागेचे आणि तळमजला आणि त्यावरील पहिला मजला असे एकूण बांधकाम क्षेत्र ३३.२८ चौ.मी. येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा : पूर्व - सिटी सर्व्हे अड़तीस हजार दोनशे क्र.४९७९, ४९८१, ४९८२, दक्षिण - रस्ता, पश्चिम - सिटी सर्व्हे क्र.४९८०/अ. उत्तर - सिटी मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅटक्र. २०१.

मालमत्तेची अनुसूची <mark>बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे:</mark> मालमत्त

एकवीस फक्त) २४ जुलै २०२४ आणि ₹.१,१२,१४,०११/-२ रा मजला, इमारत क्र.ए- विंग, जीवन को-(रुपये एक कोटी बारा ला ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. पाचपाखाडी. चौदा हजार अकरा फक्त

२५ जुलै २०२४ आणि

रु.२८,७८,९०७/- (रुपये

अञ्चावीस लाख अञ्च्याहत्तर हजा

नऊशे सात फक्त)

२५ जुलै २०२४

₹.40,84,964/-

पंधरा हजार नऊशे

२० जुलै २०२४ आणि

गाखा : मुंबई, कर्ज खाते क्र. ४०५एलएचवाय७९८७६२७६ मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व . समीर तावडे (कर्जदार) खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट क्र. १०४, १ ला २. तावडे श्रीकृष्णा एस (सह-कर्जदार) मजला, इमारत क्रमांक सी-११, सेक्टर - ३, शांती नगर त्ताः सेक्टर-३ सी-११/१०४, औदुंबर छाया शांती नगर, जैन मंदिराजवळ, मिरा भाईंदर, मिरा हौसिंग कॉम्पलेक्स, मीरा रोड (पू) ठाणे- ४०११०७ रोड-पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७.

> मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: प्लॉट क्र. ३८ २० जुलै २०२४ आणि बी, क्षेत्र सुमारे १३९.३५४ चौ.मी. ख. क्रमांक २६७/१, पी.एच. क्र. ११, खसरा क्रमांक ४४/१ ₹.१७,८२,८५३/-आणि ४५/१ असलेल्या जमिनीचा एक भाग असल्याने, सिटी सर्व्हे क्र. १०१९, शिट क्रमांव (रुपये सतरा लाख ५२०/८९, मौजा - झिंगाबाई टाकळी, ११९०/बी/३८ असलेले घर आणि त्यावरील उभे असलेले ब्याऐंशी हजार आठशे घर, प्रभाग क्र.६१ मध्ये, झोन १०, नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार ट्रस्टच्या हद्दीर येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा :- पूर्व - रस्ता, पश्चिम - प्लॉटक्र. २५-बी, उत्तर - भूखंड क्रमांक ३९-बी, दक्षिण - भूखंड क्रमांक ३७-बी

ठाणे (प.), महाराष्ट्र- ४००६०२

मालमत्तेची अनुसूची बिगर शेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड असे वर्णन केले आहे: फ्लॅट बेअरिंग क्र फ्लॅटक्र. ११०८, ए इमारतीमध्ये, ११व्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ४८४ चौ.फू. म्हणजे ४४.९२ चौ मीटर + सलम्न बाल्कनीचे क्षेत्रफळ सुमारे ७७ चौ. फूट म्हणजे ७. २० चौ. मीटर + कोरड्या बाल्कनीचे क्षेत्रफळ सुमारे ३८ चौ. फूट म्हणजे ३.५५ चौ. मीटर आणि टेस्स क्षेत्र सुमारे ६६.८७ चौ. फूट म्हणजे ६.२० चौ. मीटर, वेंकटेश क्लांसिक म्हणून ज्ञात या योजनेत एका बेसमेंट आच्छादित कार पार्किंगसह, अनुसूची -१ मध्ये नमूद केलेल्या जिमनीवर. पूर्वेकडे वा त्या दिशेने - मालकाचा दरवाजा उघडा डक्ट दक्षिणेकडे वा त्या दिशेने - भिंत, पश्चिमेकडे वा त्या दिशेने - फ्लॅट क्र. ११०७ आणि ओपन डक्ट, उत्तरेकडे वा त्या दिशेने - लिफ्ट आणि जिना

सूचनेच्या बदली सेवेकरिता है पाऊल उचलले जात आहे. वरील कर्जदारांना आणि/किंवा सह-कर्जदार, जामीनदारांना ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत र्मेविष्यातील व्याजासह थकबाकीची देयके द्यावीत असा सह्या देण्यात आला आहे (बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेङकडे उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही योग्य उपायाचा पूर्वग्रह न ठेवता) प्रतिभूत मालमत्ता/तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याकरिता पुढील पावले सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) च्या तरतुर्टीनुसार सुरू केली जातील. उपरोक्त नाव असलेल्या पक्षांना देखील उपरोक्त मालमत्तेमध्ये दुरावू नका, तृतीय पक्षाचे हित निर्माण करण्याचा सह्या देण्यात आला आहे. ज्यावर बजाज हीसिंग फायनान्स लिमिटेडचा प्रभार आहे. दिनांक : ०३ ऑगस्ट २०२४ ठिकाण: महाराष्ट्र

कोरल इंडिया फायनान्स ॲण्ड हौसिंग लिमिटेड सीआयएन:एल६७१९०एमएच१९९५पीएलसी०८४३०६ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, दालामल हाऊस, जे बी मार्ग, नरीमन पॉईंट,

मुंबई-४०००२१. **फोन क्र.**: ०२२-२२८५३९**१**०/**११, फॅक्स**: ०२२-२२८२५७५३, वेबसाईट:www.coralhousing.in, ई-मेल:cs@coralhousing.in ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत

एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रक्कम	लाखात ईपीएस	आकडे व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९८९.६६	१०१३.२९	३०५७.१५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष			
साधारण बाबपूर्व*)	८५४.७८	७४१.५७	२३५७.८८
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर*)	८५४.७८	७४१.५७	२३५७.८८
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर*)	७१४.८३	६२0. ११	२०७६.७४
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	३३४९.५९	१०८०.४०	३५१६.७४
समभाग भांडवल (दर्शनु मुल्य रु.२/-)	८०६.०४	८०६.०४	८०६.०४
राखीव (मागील वर्षाचे ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	१७४५६.४१
उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
१. मूळ	१ .७७	१ .५४	4.84
२. सौमिकृत (संपलेल्या तिमाहीकरिता ईपीएस, वार्षिकीकरण नाही)	१. ७७	१.५४	4.84

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह दिनांक ०२.०८.२०२४ रोजी सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्ना आहे. लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.coralhousing.in वेबसाईटवर उपलब्ध
- २. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०२.०८.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुर्नविलोकन केले
- कंपनीचे प्रमुख कार्य गुंतवणूक व बांधकाम आहे. गुंतवणूक उत्पन्न हे मालमत्तेमधील गुंतवणुकीतून आलेल्या भाडे उत्पन्नाचे समाविष्ट आहे.
- ४. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या पुर्नवर्गीकरणाकरिता आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद करण्यात आले.

कोरल इंडिया फायनान्स ॲण्ड हौसिंग लिमिटेडकरिता सही / -

दिनांक: ०२.०८.२०२४ ठिकाण: मुंबई

नवीन बी. दोशी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००२३२२८७

೧SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India होम लोन सेंटर, ठाणे दोस्ती पिनेकल, गेट क्र.३, रोड क्र.२२, वागले इंड. इस्टेट, ठाणे-४००६०४.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज रक्कम भरण करण्योत कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए) वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनास्त्रायल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना-पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना कळविण्यात येत आहे.

٠,٠	नम्बद्धाः नाव न नताः,	Maga Herria	24/11 / 1/4.11	ज्य ना जाना
क .	खाते क्रमांक	वर्णन	दिनांक	रक्कम
3	श्रीमती स्वाती वॉल्टर पिंटो	फ्लॅट क्रमांक ७०२, इमारत क्रमांक ४ आणि	१६.०७.२०२४	दि.१६.०७.२०२४ रोजी
	इमारत क्रमांक ३, फ्लॅट क्रमांक १०१, विजय पार्क कोहौसोलि,	५, विजय पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग	एनपीए दिनांक:	रु.२६,३७,५००.०० (रूपये
	कासारवडवली गाव, घोडबंदर रोड, ठाणे - पश्चिम - ४००६१५.	सोसायटी लि., कासारवडवली गाव,	०९.०३.२०२४	सव्वीस लाख सदतीस हजार
	खाते क्र.३९४१७६२८५३७	घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम - ४००६१५		पाचशे फक्त)
2	सौ.सारिका अशोक पाटोळे व श्री. आनंदा लक्ष्मण	फ्लॅट क्रमांक सी३०४, तिसरा मजला, चॅनल		
	जाधव, चॅनल कॉर्नर कोहौसो लिमिटेड, प्लॉट क्रमांक ०६,	कॉर्नर को-ऑप हाउसिंग सोसायटी लिमिटेड,	एनपीए दिनांक:	रु.४०,१३,९९१.०० (रूपये
	सेक्टर १६, कामोठे ४१०२०९.	प्लॉट क्रमांक ०६, सेक्टर १६, कामोठे, ता.	१०.०७.२०२४	चाळीस लाख तेरा हजार
	घर कर्ज खाते क्र.४०९१२१५००३३ आणि	पनवेल - ४१०२०९.		नऊशे एक्याण्णव फक्त)
	४०९१२८७०२८८			
सुच	चुचेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६०			

देवसात थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या केलम १३चे उपकेलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया दिनांक: ०२.०८.२०२४ ठिकाण: ठाणे

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड (पूर्वीची एनपीएल केमिकल्स लिमिटेड)

कॉर्पोरेट ओळख क्र.(सीआयएन): एल२४२९९एमएच१९५४पीएलसी००९२५४ नोंदणीकृत कार्यालयः नेविल्ले हाऊस, जे.एन.हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०००० दूर.:०२२-६६६२००००, वेबसाईट:www.naperol.com ई-मेल:secretarial@naperol.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात येणारी ४थी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत सूचना बाद्वारे सूचना देण्यात येत आहे की**, नॅशनल पेरोक्साइड लिमिटेड** (पुर्वीची एनपीएल केमिकल्स लिमिटेड) (कंपनी) ची चौथी (४थी) वार्पिक सर्वसाधारण सभा

(एजीएम) मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ रोजी द.३.००वा. भाग्रवे एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीए गध्यमातन होणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या परिपत्रकांनुसार, परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांव

एपिल, २०२०, परिपत्रक क १५/२०२० दिनांक १३ एपिल, २०२०, परिपत्रक क ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक र सप्टेंबर, २०२३ **(बापुढे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ)** आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने त्याचे मास्टर परिपत्रक दिनांक ११ जुलै, २०२३ सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक ७ ऑक्टोबर, २०२३ **(यापुढे सदर सेवी परिपत्रके म्हणून संदर्भ)** नुसार सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक व्यस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत आयोजित करण्यास अनुमती आहे. कंपनीची एजीएम व्हीसी/ओव्हीएममार्फत उपरोक्त एमसीए आणि सेबी परिपत्रके आणि कंपनी कायदा, २०१३ **(कायदा)** लागू तरतदी आणि अन्य लागु नियमानसार आणि सेबी (सुचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ अंतर्गत केलेले योग्य नियमनुसार आयोजित केली जाईल. एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालासह अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे (डीपी) नोंद्र आहेत त्यांना विद्यत स्वरुपात पाठविले जाईल. हे कंपनीच्या www.naperol.com या वेबसाइटव आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल गारधारक केवळ व्हीसी/ओएव्हीएम सविधेदारे एजीएममध्ये सामील होऊ शकतील, कंपनी एजीएमच्या सचनेमध्ये दिलेल्या सर्व दरावांवर त्यांचे मत देण्यासार्ट

ज़ीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा आणि ई-वोटिंग सुविधा पुरवत आहे. एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग किंवा ई-बोटिंग सिस्टीमदारे मत टाकण्याची पदात एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे. व्हीसी/ओएव्हीएमदारे मीटिंगमध्ये भाग घेणारया भागधारकांची गण अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने केली जाईल.

नंचालक मंडळाने गुरुवार, ०९ मे, २०२४ रोजी झालेल्या सभेत वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता रु.१०/– प्रत्येकी दर्शनी मुल्य असलेले रु.१२.५०/– प्रति समभागाचा लाभांश विचारात घेतला, जे कंपनीच्या आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मान्यतेवर अवलंबन आहे. लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४ ते मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहतील. आगामी एजीएममध्ये भागधारकांनी मंजूर केल्यास लाभांश, त्या भागधारकांना दिला जाईल

я) विद्युत स्वरुपात भागधारणेबाबत ज्यांची नावे लाभार्थी मालक म्हणून **मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४** रोजी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड द्वारे सादर केल्या जाणाऱ्या लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये आहेत

वास्तविक स्वरुपात भागधारणेबाबत ज्यांची नावे मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४ रोजी सदस्यांच्या नोंदणीमध्ये आहेत विद्यत स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या भागधारकांना त्यांच्या संबंधित डीपीसह त्यांचे संपर्ण बँक तपशील अद्यतिनत करण्याची विनंती करण्यात आली आहे माणि प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या भागधारकांना बाद्वारे मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे <u>rnt.helpdesk@linldntime.co.in</u> वर विनंती करून सादर करावे. जर बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने कंपनी कोणत्याही भागधारकाला

विद्युत स्वरुपाने लाभांश देऊ न शकल्यास कंपनीकडून टपालाने अशा भागधारकांना लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट पाठवेल. ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते खालील सूचनांचे पालन करून नोंदणी करू शकतात:

नाभांश प्राप्त करण्यासाठी बँक तपशीलांसह केवायसी नोंदणी करण्याची पद्धत: सेबीने ७ मे. २०२४ रोजी काढलेल्या मास्टर परिपत्रकानसार, १ एप्रिल, २०२४ पासन, वास्तविक स्वरूपात सिक्यरिटीज धारण करणाऱ्या सरक्षा धारकान लाभांश केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच दिला जाईल असे आदेश दिले आहेत. असे पेमेंट शेअरधारकांनी त्यांचा पॅन, संपर्क तपशील (पिन आणि मोबाईल क्रमांकासह पोस्टल पत्ता), बँक खात्याचे तपशील आणि नमुना स्वाक्षरी ('केवायसी') आणि नामांकनाची निवड केल्यानंतरच केले जाईल. उपरोक्त सेबी परिपत्रकानुसार, बस्तविक स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्या सदस्यांनी लक्षात ठेवावे की त्यांच्या शेअरहोल्डिंगवर भविष्यात देय असलेला कोणताही लाभांश त्यांच्या केवायसी

वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे पॅन, केवायसी आणि नामांकन तपशील रीतसर दाखल केलेले आणि क्षायएसआर-१, आवएसआर-२, आवएसआर-३ किंवा एसएच-१३, लागू असल्याप्रमाणे, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे किंवा त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून <u>rnt.helodesk@linkintime.co.in</u> वर ईमेलद्वारे स्वाक्षरी केलेले फॉर्म पाठवुन सादर करावेत.

डिमॅट स्वरुपामध्ये भाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिएंटससोबत त्यांचे बँक तपशील अपडेट करण्याची विनंती केली जाते. लाभांश प्राप्त होण्यास उशीर टाळण्यासाठी, सदस्यांना त्यांचे बँक तपशील डिमॅट स्वरुपामध्ये आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे ठेवल्यास डिपॉझिटरी सहभागींसोबत अपडेट करण्याची विनंती केली जाते. जर शेअर्स वास्तविक स्वरुपामध्ये असतील

प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या अनुपंगाने, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार १ एप्रिल, २०२० नंतर लाभांश उत्पन्न भागधारकांच्या हातात करपात्र असेल. कंपनीने विहित दरांवर भागधारकांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावर कर कपात करणे आवश्यक आहे. भागधारकांना कंपनी किंवा रजिस्ट्रार आणि शेअर टान्सफर एजंट (शेअर्सच्या बाबतीत वास्तविक स्वरुपात) आणि डिपॉझिटरीज (डिमॅट स्वरुपात शेअर्सच्या बाबतीत) त्यांच्या कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) अद्यतनित करण्याची विनंती केली जाते.

हा संप्रेषण कंपनीच्या सर्व भागधारकांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केला जात आहे.

आणि नामांकनाची निवड आरएट सोबत अपडेट न केल्यास रोखला जाईल.

नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेडकरित (पूर्वीची एनपीएल केमिकल्स लिमिटेड)

ठिकाण: मुंबई दिनांक: १७ ऑगस्ट, २०२२

सही/-अमिश शाह